

KISAN MOULDINGS LIMITED

Regd. Off.: "Tex Center", K-wing, 3rd Floor, 26 'A' Chandivli Road, Off Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072 • Tel : 022 - 4200 9100, 4200 9200 • Fax : 28478508 E-mail : customercare@kisangroup.com • Website : www.kisangroup.com



CIN: L17120MH1989PLC054305

February 06, 2021

To
BSE Limited,
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai - 400 001

Scrip Code: 530145

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper advertisement pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In compliance with Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (including any statutory modification(s), amendment(s), and re-enactment(s) thereof), we are hereby enclosing copies of Newspaper advertisement of notice of the meeting of the Board of Directors of KISAN MOULDINGS LIMITED scheduled to be held on Friday, February 12, 2021, *inter alia*, to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the Third Quarter and Nine months ended on December 31, 2020, published today i.e. Saturday, February 06, 2021 in following newspapers:

- 1. Business Standard (All edition) English language
- 2. Mumbai Lakshdeep (Mumbai edition) Marathi language

This is for your information and record.

Thanking you, Yours truly,

FOR KISAN MOULDINGS LIMITED

RISHAV AGGARWAL WHOLE-TIME DIRECTOR

Encl.: As above

(DIN: 05155607)



W aurelia *WISHFUIL Delleven TCNS CLOTHING CO. LIMITED

CIN: L99999DL1997PLC090978

Registered Office: 119, W House, Neelgagan Tower, Mandi Road, Sultanpur, Mehrauli, New Delhi-110030 Corporate Office: 119 & 127, W House, Neelgagan Tower, Mandi Road, Sultanpur, Mehrauli, New Delhi-110030. Tel: 011-42193193, Email: investors@tcnsclothing.com; Website: www.wforwoman.com

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

(All amounts in ₹ million except atherwise specified

	·		Quarter Ended		Nine Mon	Year Ended		
	Particulars	December 31, 2020 (Unaudited)	September 30, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	
1.	Total income from operations	2,378.95	1,441.37	3,289.88	4,144.51	9,294.62	11,486.67	
2.	Net profit/(loss) for the period before tax	169.20	(381.12)	402.85	(816.27)	1,025.43	660.63	
3.	Net profit/(loss) for the period after tax	126.60	(275.86)	550.26	(602.56)	931.86	694.12	
4.	Total comprehensive income for the period	130.31	(266.18)	547.30	(591.41)	922.99	684.14	
5.	Paid-up equity share capital (Face value ₹ 2 per share)	123.02	122.95	122.94	123.02	122.94	122.95	
6.	Other equity including instruments entirely equity in nature						6,477.05	
7.	Earnings Per Share (Face value ₹ 2 per share) (not annualised)							
	(a) Basic (₹)	2.12	(4.16)	8.60	(9.61)	14.57	10.85	
	(b) Diluted (₹)	2.12	(4.16)	8.35	(9.61)	14.15	10.84	

Notes to the unaudited financial results

The above is an extract of the detailed format of quarter and half year ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, as modified by Circular No. CIR/CFD/FAC/62/2016 dated 5 July, 2016. The full format of the quarter ended Financial Results are available on the Stock Exchange's websites www.bseindia.com and www.nseindia.com and also on Company's website www.wforwoman.com

- 1. The above unaudited financial results for the quarter and nine months ended December 31, 2020, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 05, 2021. These results have been subjected to limited review by the statutory auditors of the Company.
- 2. These financial results have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting" ("Ind AS 34"), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and other accounting principles
- The Company's operations and financial results for the quarter and nine month ended December 31, 2020, have been adversely impacted by the outbreak of COVID-19 pandemic and the consequent lockdown announced by the Government authorities due to which the operations were suspended for a substantial part of the first half of he year. The Company has resumed business activities by re-opening stores on a gradual basis in line with the guidelines issued by Governing authorities. The results for the quarter and nine months ended are, therefore, not comparable with those for the previous periods.
- The Company has assessed the impact of COVID-19 pandemic on its business operations and has considered relevant internal and external information, available up to the date of approval of these financial results, in determination of the recoverability and carrying value of financial and non-financial assets and believes that the pandemic is not likely to impact the recoverability of the carrying value of its assets. The impact assessment of COVID-19 is a continuing process given the uncertainties associated with its nature and duration and accordingly actual results may differ materially from these estimates as at the date of approval of these financial results. The Company will continue to closely monitor any material changes in the future economic conditions.
- 5. The Company has elected to apply the practical expedient of not assessing the rent concessions as a lease modification, as per Ministry of Corporate Affairs (MCA) notification dated July 24, 2020 on IND-AS 116 for rent concessions, which are granted due to COVID-19 pandemic. Details of unconditional rent concessions confirmed, adjustment against rent expense (to the extent available) and amount accounted as 'Other income' is as under

(All amounts in ₹ million)

	Particulars	For the qu	For the quarter ended				
		December 31, 2020	September 30, 2020	December 31, 2020			
Α	Unconditional rent concession confirmed	59.85	140.96	394.07			
В	Adjusted against rent expense (to the extent available)	59.85	86.10	217.75			
С	Other income (A-B)		54.86	176.32			

The above unconditional rent concessions for the quarter ended December 31, 2020 and September 30, 2020, includes ₹ 7.64 million and ₹ 9.07 million, respectively pertaining to periods after the reporting period.

- The Code on Social Security, 2020 ("Code") relating to employee benefits during employment and post-employment benefits received Presidential assent in September 2020. The code has been published in the Gazette of India. However, the date on which the Code will come into effect has not been notified. The Company will assess the impact of the Code when it comes into effect and will record any related impact in the period the Code becomes effective.
- The Company has recognised deferred tax assets (net) amounting to ₹ 213.71 million in the financial results for nine months ended December 31, 2020, consistent with applicable accounting standards.
- 8. During the quarter and nine months ended December 31, 2020, the Company has allotted 35,500 equity shares of face value of ₹ 2 per share arising from exercise of Employee Stock Options Plans (ESOPs), which were granted under "TCNS ESOP Scheme 2014-2017"
- 9. The Company is primarily engaged in the business of womens apparel and accessories in India. Accordingly, the Company views its business activities as one business segment, therefore there are no separate reportable segments as per Indian Accounting Standard (Ind AS) 108 - "Operating Segments"

For and on behalf of the Board of Directors

Place: New Delhi Date: February 05, 2021

Anant Kumar Daga Managing Director



Business Standard newspaper delivering safely to homes and offices

For details, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard

Insight Out

bsindia bsindia

पंजाब नैशनल बैंक

punjab national bank

Head Office: Plot No. 4, Sector 10, Dwarka, New Delhi – 110 075 (Email hosd@pnb.co.in) Notice of the EGM and Specified/Cut-off Date

Pursuant to the Punjab National Bank (Shares & Meetings) Regulations, 2000 as amended and other applicable laws / guidelines, Notice is hereby given that an Extraordinary General Meeting (EGM) of the Shareholders of the Bank is scheduled to be held on **Wednesday 17th March**, 2021 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (OAVM) to conduct of Election of ONE Director of Punjab National Bank from amongst shareholders other than the Central Government pursuant to the provisions of Section 9(3)(i) of the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970.

Bank has fixed Friday, 19th February, 2021 as the Specified/ Cut-off Date for the purpose of determining the list Shareholders eligible for participating (nominating contesting and voting) in the aforesaid Election.

contesting and voting in the aforesaid Election.

In compliance of MCA General Circular No.39/2020 dated 31.12.2020 read with MCA Circular Nos. 33/2020 dated 28.09.2020, 22/2020 dated 15.06.2020, 17/2020 dated 13.04.2020 and 14/2020 dated 08.04.2020, electronic copies of the Notice of the EGM will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Bank/Depository Participant(s). Shareholders holding Shares in dematerialized mode and whose email addresses are not registered, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository participants. Shareholders holding shares in physical mode are requested to dematerialize their holdings / furnish their email addresses and mobile numbers to the Bank's Registrar and Share Transfer Agent M/s Restal Financial & Computer Services (P) Ltd. at their enant addresses and income numbers to the banks kegistra and shar Transfer Agent M/s Beetal Financial & Computer Services (P) Ltd. a beetal@beetalfinancial.com.

The detailed Notice of the Meeting along with the relevant Forms for the election will be issued in due course and will be made available on website of the Bank Le. www.pnbindia.in and also on the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Shareholders will have a facility to exercise their right to vote in respect of the Shareholders will have a racility to exercise their right to vote in respect of the business to be transacted at the EGM by electronic means (remote e-voting and e-voting during the EGM). The manner of voting for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses will be provided in the Notice to the Shareholders. The details will also be made available on the website of the Bank. Shareholders are requested to visit www.pnbindia.in to obtain such details. Shareholders may please note that in terms of the aforementioned circulars, the Bank will not be sending physical copies of the Notice of EGM to the Shareholders.

Place: New Delhi Date: 05.02.2021 By Order of the Board of Directors For Punjab National Bank (Ekta Pasricha) Company Secretary

SecureKloud Technologies Limited

(Formerly 8K Miles Software Services Limited)
Regd. Off.: # 5, Il Floor, Srinivas Towers, Cenotaph Road, Teynampet,
Chennai-600 018, Ph:044-6602 8034 | CIN: L72300TN1993PLC101852
Email: contactus@securekloud.com | Website: www.securekloud.com

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Section 100, 108 of the Companies Act 2013 ("the Act"), read with Companies (Management and Administration Rules, 2014 ("the Rules"), Secretarial Standards on General Meeting SS-2) and applicable regulations of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended and other applicable provisions of the Act and the rules thereunder, General Circular No. 14/2020 dated April 8 020, General Circular No. 17/ 2020 dated April 13, 2020 and General Circula No. 22/2020 dated June 15, 2020 and General Circular No. 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/2020 dated December 31, 2020 relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder or account of the threat posed by COVID - 19" issued by the Ministry of Corporate ffairs, Government of India (the "MCA Circulars"), the Company is seeking ne approval of its Members by way of Extra-Ordinary General Meeting 'EGM') through remote e-voting which is scheduled on March 01, 202 .30 A.M to transact businesses as set out in the EGM Notice dated February 3, 2021 together with the Explanatory Stating thereto

S. No	Resolutions
1	Issue of Warrants on Preferential basis
he Com	pany has completed the dispatch of EGM Notice along with Explanato

Statement on February 05, 2021 (Friday), to all members of the Company, whose names appeared on the Register of Members as on January 29, 2021 (Friday) e. cut-off date through electronic mail to the Members whose e-mail ID are registered with the registrar and share transfer agent of the Compan viz., Adroit Corporate Services Pvt. Ltd. and / or depositories with whom the hareholders have the demat account

oting rights shall be reckoned on the paid-up value of equity shares registered n the name of Members as on February 22, 2021 (Monday). A person who is ot a Member on the cut-off date shall treat this notice for information purpose

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing e-voting facility to all its Members. Further the Members are requested to note that the voting, through e-voting, will commence at **09:00 A.M (IST) on Friday, February 26, 2021** and will end or 05:00 P.M (IST) on Sunday, February 28, 2021. The detailed procedure for oting has been provided in the EGM Notice. Details of the process and manner of remote e-voting along with the user ID and password are provided over emai all members who have registered their email addresses

The Board of Directors of the Company has appointed Ms. Nithya Pasupathy Company Secretary in Practice (Membership No. FCS 10601 and C.P.No. Partner of M/s SPNP & Associates., Practising Company Secretaries as the Scrutinizer to conduct the e-voting process in a fair and transparen manner. Members are requested to note that the e-voting should be completed on or before 17:00 hrs. (IST) on Sunday, February 28, 2021. E-Voting received from Members after that will not be considered as valid and shall not be allowed beyond the said date and time. The results of the voting (along with the Scrutinizer's report) will be announced

by the Chairman or Company Secretary or any other person authorized by the Board on/before **Wednesday, March 03, 2021**, at the Registered Office of the Company and will also displayed on the website of the Company viz. www.securekloud.com CDSL website www.evotingindia.com besides being ommunicated to the Stock Exchanges, Depositories and Registrar & Share

In case of any queries or grievances about e-voting, Members can contac Mr. Sandeep Shinde, Manager, Adroit Corporate Services Pvt. Ltd. at Contact No +91 22 42270400, Email ID: sandeeps@adroitcorporate.com

By order of the Board of Directors of For SecureKloud Technologies Limited

Place: Chennai

Date: February 05, 2021

G Sri Vignesh
Company Secretary and Compliance Officer Membership No. A57475

Phone: 0260-2431024

NOTICE or the quarter ended 31st December, 2020.

Date: 06.02.2021 Nandula. Vamsikrishna Place: Vapi Company Secretary

MAHESHWARI LOGISTICS LIMITED CIN: L60232GJ2006PLC049224 Regd Off: MLL House, Shed No. A2-3/2 Opp. UPL, 1st Phase, GIDC, Vapi, Valsad Gj-396195

Email: info@mlpl.biz/cs@mlpl.biz

ursuant to Regulation 29 and 47 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is nereby given that a meeting of the Board of irectors of the Company is scheduled to be neld on Friday, 12th day of February, 2021 to consider and approve the Standalone and onsolidated unaudited Financial Results The said notice may be accessed on the website of the Company www.mipl.biz and also on Stock Exchanges website

www.nseindia.com. By Order of Board For Maheshwari Logistics Limited

ontinue to remain closed till 12th Februar 2021 (i.e. 48 hours after the declaration naudited financial results), both day clusive. For further details, please access the und nentioned URLs: https://www.bseindia.com/xml-data

of the Listing Regulations.

orofiling/AttachLive/b23a2ba2-6a40-47f2 f9c-b7fc20a3f492.pdf http://grandeurproducts.com/investors

relation/board-meeting-notices/fy-2020-2

Grandeur Products ™ Limited

CIN: L15500TG1983PLC110115 Registered Office: H. No. 1-62-192, 3rd Floor, Dwaraka Avenue, Kavuri Hills, Madhapur, Hyderabad, Telangana-500033 Tel: 040-48526655

E-mail: info@grandeurproducts.com Website: www.grandeurproducts.com

NOTICE
Pursuant to Regulation 47 read witl
Regulation 29 of the Securities and Exchange

Board of India (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations

2015 ("the Listing Regulations"), Notice in hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held or

Wednesday, the 10th day of February 2021, inter-alia, to consider and approve the unaudited financial results (standalone and

onsolidated) for the quarter ended 31 cember, 2020 pursuant to Regulation 3

connection therewith, the trading windo

has been closed for all designated person

their immediate relatives and all connect ersons from 01st January, 2021 and w

dealing in the securities of the Compar

nbmctw-q3.pdf For GRANDEUR PRODUCTS LIMITED

Vijay Kumar Deekonda Place : Hyderabad Whole Time Director Date : 06-02-2021 DIN: 06991267

KISAN MOULDINGS LIMITED (CIN: L17120MH1989PLC054305)

KisaN Regd. Office: Tex Centre, K-wing, 3" Floor, 26-A, Chandivali Road, Off. Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072. Tel: 022 - 4200 9100 / 9200, Fax: 022-2847 8508 E-mail: cs.kisan@kisangroup.com; Web-site: www.kisangroup.com

Pursuant to Regulation 29 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclos Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on **Friday, February 12, 2021** inter alia, to consider and approve the Un-audited Financial Results of the Company for the Third Quarter and Nine months ended on December 31, 2020 The said Notice can also be accessed on the Company's website a

www.kisangroup.com and on the Stock Exchange website at www.bseindia.com.

Place: Mumbai Date: 05.02.2021 FOR KISAN MOULDINGS LIMITED Sanjeev Aggarwa Chairman & Managing Directo

McDOWELL HOLDINGS LIMITED

CIN: L05190KA2004PLC033485 Registered Office: 'UB Tower', Level 12, UB City, 24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001 E-mail: mhlinvestor@ubmail.com Website: www.mcdowellholdings.co.in Tel.: +91 80 4668 6020 Fax: +91 80 2227 4890

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021 to consider, inter alia, the Unaudited Financia Results of the Company for the quarter / nine months ended December 31, 2020.

For further details, you may please visit the Company's website www.mcdowellholdings.co.in and on the website of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed at www.bseindia.com and www.nseindia.com.

For McDowell Holdings Limited

Place : Bengaluru Date: February 05, 2021

G. Sreenivas The Singareni Collieries Company Limited

(A Government Company)
Regd. Office: Kothagudem-507101, Telangana **E-PROCUREMENT TENDER NOTICE**

Tenders have been published for the following services/Material Procurement through e-procurement platform. For details, please visit https://tender.telangana.gov.in or https://www.sccImines.com

quiry No. - Description/Subject- Last date and time for submission of bid(s 122000369-Transportation of Furnace Oil from storage & handling terminals of PCL/BPCL, Visakhapatnam to SMS Support plant at Manuguru area of SCCL for a eriod of two years - 15.02.2021, 17:00 Hrs.

NIT No., Date - Name of the work - ECV - Last date & time for submission of bids CW/RD/e-87/2020-21 - Construction of foundation beds and miscellaneous civers for 500TPH feeder at Kistaram OCP, Sathupalli, Kothagudem Area Khammam District, Telangana State - Rs.33,72,133/-, 16.02.2021 - 4.30 P.M.

CW/RD/e-88/2020-21 - Construction of foundation beds and miscellaneous civil works for 500TPH feeder breaker No.2 at JVR OC-II, Sathupalli, Kothagudem area, Khammam District, Telangana State - Rs.36,07,924/-, 16.02.2021,4.30 P.M. PR/2020-21/MP/CVL/83

R.O. No.: 1434-PP/CL-AGENCY/ADVT/1/2020-21, Date:05.02.2021

Lovable Dingerie Limited

CIN: L17110MH1987PLC044835 Regd. Office: A-46, Street No. 2, MIDC, Andheri (East), Mumbai-400093.

Fax: 022-2838 35 E-mail Id: corporate@lovableindia.in Website: www.lovableindia.in NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13" February, 2021 at the registered office of the Company through video conferencing, inter-alia to consider the Unaudited Financia Results for the quarter ended December 31, 2020.

The said notice is also available on the website of the Company a www.lovableindia.in as well as on the website of The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited a

For Lovable Lingerie Ltd. L Vinay Reddy

Managing Director (DIN: 00202619)

Date: February 05, 2021

Place: New Delhi

business-standard.com

Date: February 5, 2021

Regd. Office: Jai Springs Road, Industrial Area, Yamuna Nagar - 135001, Haryana Phone & Fax: 01732-251810/11/14 email: praveen@jaispring.com

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31,2020

S.	Particulars	(Quarter ende	d	Nine Mon	Year ended	
No.	raticulais	Unaudited 31.12.2020	Unaudited 30.09.2020	Unaudited 31.12.2019	Unaudited 31.12.2020	Unaudited 31.12.2019	Audited 31.03.2020
1	Total Income from operations	34,326.14	18,656.83	22,858.99	59,507.66	89,145.72	112,895.15
2	Net Profit/ (Loss) for the period		1,22701.	100000000000000000000000000000000000000	.971.04 (0.031, 0.04014)		102/12/10
	(before tax, exceptional items)	4,151.58	1,199.25	1,342.60	3,724.91	5,197.99	7,164.12
3	Net Profit/ (Loss) for the period before tax	100 00 00 00 00 00 00 00 00 00 00 00 00	11.0011.300000 10000	10.000 (0.	SALES SECTION OF THE	NAME OF THE PARTY	ANAGANCTI ETILINALISMO
	(after exceptional items)	4,151.58	1,199.25	1,342.60	3,724.91	5,197.99	7,164.12
4	Net Profit/ (Loss) for the period after tax	234	131			22.0	80
	(after exceptional items)	3,005.52	811.98	1,007.47	2,546.24	3,684.69	4,787.97
5	Total Comprehensive Income for the						
	period [Comprising Profit / (Loss) for the						
	period (after tax) and Other						
	Comprehensive Income (after tax)]	3,005.52	783.54	1,014.22	2,517.80	3,672.45	4,797.02
6	Equity Share Capital	3,983.25	3,983.25	3,983.23	3,983.25	3,983.23	3,983.25
7	Reserves (excluding Revaluation Reserve)						47,687.40
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each)						
	(not annualised) (In Rs.)						
	Basic:	0.76	0.20	0.25	0.64	0.93	1.20
	Diluted:	0.76	0.20	0.25	0.64	0.93	1.20

Notes: The above consolidated financial results of Jamna Auto Industries Limited ('the parent Company') and its subsidiaries (together referred as ""the Group"") for the quarter and nine months ended December 31, 2020 have been reviewed by the Audit Committee and

approved by the Board of Directors in their respective meetings held on February 05, 2021.

(Rs. in Lakhs)											
S. No.	Particulars	(Quarter ende	d	Nine Mon	Year ended					
	raiticulais	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
		31.12.2020	30.09.2020	31.12.2019	31.12.2020	31.12.2019	31.03.2020				
1	Revenue from operations	33,304.83	18,447.19	21,524.46	58,045.37	84,826.85	105,882.11				
2	Profit before tax	4,089.86	1,286.69	1,307.71	3,836.09	5,066.81	6,855.49				
3	Total Comprehensive income for the period	3,072.10	913.99	1,079.14	2,791.14	3,688.60	4,806.51				

The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchanges websites viz. www.bseindia.com and www.nseindia.com and website of the Company at www.jaispring.com.

For Jamna Auto Industries Ltd P. S. Jauhar Managing Director & CEO **DIN 00744518**

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर

रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७

सार येथे सचना देण्यात येत आहे की. ३१ दिसेंबर

. २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे

. ।लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता

देणे याकरिता शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

जाहीर सूचना - आयडी कार्ड हरवले

Ficici Bank **ICICI Bank Limited**

सदर सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी आहे की आयडी कार्ड क्र.०१३८६ व ००८३७ असलेले आयसीआयसीआय बँक लि.ने जारी केलेले **श्री. विजय** राऊथ जमादार व साहेब रामाश्रय मौर्या यांचे एक आयडीकार्ड हे ०४.०२.२०२१ रोजी गहाळ आणि/ किंवा हरवले आहे. कोणाला सापडल्यास मॅनेजर, डेब्ट सर्व्हिसेस ॲण्ड मॅनेजमेंट ग्रुप, आयसीआयसीआय बँक लिमिटेड, १ला मजला, सी विंग, चांदिवली, चांदिवली स्ट्रडिओजवळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००८४ येथ पाठवावे. त्यामुळे आयसीआयसीआय बँक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना याद्वारे सुचित करण्यात येते की, आयडी कार्ड क्र.०१३८६ व ००८३७ धारक कोणत्याही अनिधकृत व्यक्तिला कोणतेही प्रदान करु नये. कृपया पुढे सूचना घ्यावी की, कोणीही सदर आयडी कार्डधारक कोणत्याही व्यक्तिला प्रदान करीत असल्यास त्याची/ तिची स्वत:चा खर्च, जोखीम आणि परिणामांवर तसे करावे आणि आयसीआयसीआय बँक कोणत्याही प्रदानासाठी बंधनकारक आणि/किंवा जबाबदार

आयसीआयसीआय बँक लिमिटेडकरिता दिनांक: ०६/०२/२०२१ ठिकाण: मुंबई

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN I state that my true and correct name is Bhoomi Atul Shah which is mentioned in my Aadhar Card and in my Marksheet my name is recorded as Shah Bhoomi Atulkumar.

I state that both the names i.e Shah Bhoomi Atulkumar and Bhoomi Atul Shah belongs to same and one person i.e. myself (As per Affidavit dtd. 04/02/2021).

Bhoomi Atul Shah

sd/

सही / -

एव्हीटीआयएल एंटरप्राईज लिमिटेड CIN:L70100MH1982PLC027263

दर :: २३०९२६२६, E-mail:info@avtradeinvest.com Website: www.avtradeinvest.com सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजः

घरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी . त्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात **शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१** रोजी द.२.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. . नेयम ४७(२) नुसार सदर सूचना कंपनीच्या www.avtradeinvest.com वेबसाईटवर व बीएसई लेमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटव उपलब्ध आहे

दिनांकः ०५.०२.२०२१ ठिकाणः मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड नोंदणीकृत कार्यालयः चेंबर क्र.३ व ४, ७वा मजला, स्कायलाईन आयकॉन, अंधेरी-कुर्ला रोड, चिमटपाडा मरोळ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. वएन:एल७०१००एमएच१९८२पीएलसी०

वेबसाईट: www.iislfinance.com सूचना मेर्सी (लिस्टिंग ऑल्लोशन्स ऑप्ट दिस्क्लोज रिकायगोंट्स

सवा (लिस्टिंग आल्लिगशन्स अण्ड ।डस्क्लाजर (कावरमट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील लेखापरिक्षकांचा अहवाल विचारा भिक्कप रासप रिपायराल लिखानारसकाया जहुवाल ययातर घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नेंद्रणीकृत कार्यालय-चेंबर क्र.३ व ४, ७वा मजला, स्कायलाईन आयकॉन, अधेरी-कुर्ला रोड, चिमटपाडा, मरोळ, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ येथे शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी सायं.५.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार

इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित श्यामा चरण कुमार व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ०५.०२.२०२१ डीआयएन:००४९४२९७

मैस्ट्रॉस इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन्स सिस्टिम्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.ईएल-६६, इलेक्ट्रॉनिक झोन, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७९०. दर.:०२२-२७६११९३/९४, फॅक्स:०२२-२७६१००९३

ई-मेल:tendulkar@metsl.in वेबसाईट:www.maestroselectronics.com सचना

थेथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण डेस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नेयम ३३ नसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व ाजन २ र पुता १४ , १५०५, १४ जिल्ला के न अहवालासह जरुमाहीक रिता कंपनीचे मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष अहवाल विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता प्लॉट क्र. ईएल-६६, इलेक्ट्रॉनिक झोन, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० येथे शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०११ रोजी दु, २०३०वा. मैस्ट्रॉस इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन्स सिस्टिम्स लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

ठिकाण : नवी मुंबई

बाळकृष्ण तेंडुलकर व्यवस्थापकीय संचालक

PIONEER INVESTCORP LIMITED ((CIN L65990MH1984PLC031909) Regd. off.: 1218, Maker Chambers V, Nariman Point, Mumbai - 400021. Tel. no. 022- 6618 6633 Fax no. 022 - 2204 9195 Website: www.pinc.co.in NOTICE

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, Februar 11th, 2021, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for thir quarter and nine months period ended on 31

December, 2020. This intimation is also available on the websit of the Company at www.pinc.co.in and on the website of the BSE where the shares of the Company are listed at www.bseindia.com FOR PIONEER INVESTCORP LIMITED

Sd/-AMIT CHANDRA COMPANY SECRETARY

Place: Mumbai. Date: 5th February, 2021

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड

इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ई-मेल: info@authum.com,

वेबसाईट: www.authum.com द्र.क्र.: ०२२-६७४७२११७ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, १०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे आणि इतर संबंधित प्रकरणे याकरिता शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा

सदर सूचना कंपनीच्या www.authum.com वेबसाईटव कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित दिनांक : ०५.०२.२०२१ ठिकाण : मुंबई

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

खरेदीदार अतुल शाह यांचे पत्यामधील पीन कोड क्रमांक ४००६०४ या ऐवजी ४००७०४ असे चुकीने नमुद केले आहे.

योग्य पत्ता खालीलप्रमाणे: श्री. अतुल शाह, आरएच ७ प्रतिक कोहौसोलि. कुसूमाग्रज मार्ग, ठाणे-४००६०४. वाचकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी.

शुद्धिपत्रक

वकील पदम जालन यांच्याद्वारे पृष्ठ क्र.५ वर मुंबई लक्षदीपमध्ये दिनांक ०४.०२.२०२१ रोजी

प्रकाशित जाहीर सूचना या जाहिरातीसंदर्भात.

INDIA HOME LOAN LTD. इंडिया होम लोन लिमिटेड บล:บครุษจริงบนบฮ १९९०นโบคนใดษ९x९९)

नोंदणीकृत कार्यालयः ५०४/५०४ए, ५वा मज निर्मल एक्स्टासी, जटाशंकर दोस्सा रोड, मलंड(प). मंबई, महाराष्ट्र-४०००८० र्डु – मेलःcs@indiahomeloan.com वेबसाईट:www.indiahomeloan.co.in

सूचना वेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३ ३०(२)(अ) नुसार वय सूचना युग्नात वर्ता आहे का, २५ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरिताचे कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे याकरिता **शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सूचना समाविष्ट माहिती कंपनीच्या www.indiahomeloan.co.in वेबसाईटवर आपि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

> इंडिया होम लोन लिमिटेडकरि सही/

ठिकाण : मुंबई

दिनांक: ०५.०२.२०२१

दिनांक: ०५.०२.२०२१

ठिकाण: मुंबई

THOMAS SCOTT (INDIA) LIMITED CIN: L18109MH2010PLC209302

Authorised Cap: Rs. 50.000.000/-Subscribed Cap: Rs. 33,900,000/-Paid up Cap: Rs. 33,900,000/-Regd. Off: 50, Kewal Industrial Estate, Senapa Bapat Marg, Lowe Parel (West), Mumbai-400013 Email: investor.tsil@banggroup.com Website: www.thomasscott.org Corp. Off: 405-406, Kewal Industrial Estate, Senapal Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai-400 013

NOTICE NOTICE is hereby given that, pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the 04/2020-21 Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Saturday, 13th February, 2021 at 02.15 p.m at the Corporate Office of the Compar situated at "405-406. Kewal Industrial Estate Senapati Bapat Marg, Lower Parel (West) Mumbai-400 013" to consider and approve the Un-audited Financial Results for the guarte & nine months ended 31st December, 2020. The said Notice may be accessed on the Company's Website at www.thomasscott.org and also on the Stock Exchange Website at

> For Thomas Scott (India) Limited Brijgopal Bang Director - DIN : 00112203

www.bseindia.com and www.nseindia.com

Place : Mumbai

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the public at large that my clients MRS. GEETA VINOD MALAVIA is the OWNER (Donee) of the Premises located at Santacruz (East), Gitanjali (Santacruz East) Co-Operative Housing Society Ltd. (Registration No. BOM/HSG 3216 OF 1971) (hereinafter referred to as "the said Society" situated Housing Society Ltd.(Registration No. BOM/HSG 3216 OF 1971) (hereinafter referred to as "the said Society") situated at Flat No.7, Ground Floor, Gitanjali (santacruz East) Co-Operative Housing Society Ltd. 31. Nehru Nagar, Santacruz (East) Mumbai – 400055 (said Premises") together with 5 fully paid up shares of Rs.50/- each of the said Society; bearing Distinctive Nos. 31 to 35 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 7, No. of transfer -1, Ledger Folio-21 S.R. NO.67 (hereinafter referred to as "the said Shares"). The chain of documents in respect of the said Premises are (I) The First Agreement dated 24" MARCH 1972, was Taken over by Mrs. Veena Roy and Mr.Gopesh Chandra Roy. (III) The Second Mransfer on dated 19" FEBRUARY 2012 through Mgm Comittiee Meeting to Mrs. Madhuri Toofan Roy (daughter in law of Mrs. Veena Roy and Mr. Gopesh Chandra Roy.) (III) The Third GIFT DEED dated 16" OCTOBER 2014 was executed between Mrs. Madhuri Toofan Roy (The DONOR) and Mrs Geeta Vinod Malavia (The DONEE) i.e. my clients. My client's son Mr. Pinkesh Vinod Malavia (Deg F.I.R. NO. 280 Dated 22/01/21 at Vakola Police Station, Santacruz (E), Mumbai. The said Original First Agreement in respect of the said Premises is lost / misplaced and even after the diligent search the same is not traceable. If any person/s/ Bank / Financial Institutions having custody of the said Original First Agreement in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against or in respect thereof, whether by way of sale, exchange, mortgage, charge, lease license attachment, gift, trust, inheritance or otherwise howsoever, are hereby required to make the same known to me in writing with documentary.

o mé in writing with documentary evidence at my address mentioned below evidence at my address mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be considered that there exists no such claims or demands in respect of the said Premises and then the claims or demands if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the said Premises shall be presumed as clear, marketable and free from all encumbrances

> Sd/ GEETA R. PATEL Advocate of High Courl 25/195, Anand Naga Om Co-op. Soc. Hsg. Ltd. Nehru Road,Vakola Bridge Santacruz (East) Mumbai – 400 055

encumbrances. Mumbai, Dated this 6th day of February

एकता एम आर ए महकारी गहतिर्माण संस्था मर्यादित इमाञ्च क बी/३ लोहिया नगर एल आय. सी. कॉलनीच्या मागे, सेंट. फ्रान्सिस रोड, विलेपार्ले (पश्चिम), मंबई - ४०० ०५६.या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सद्विका क्रं. ४०२ धारण करणारे ग्रेगरी डेवीड डिसोझा (संस्थेत नोंद्र असलेले जने **नाव - डेवीड पीटर डिसोझा**) यांचे तारीख १३-०१-२०१२ रोजी निधन झाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था, या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात / मालमतेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हार्कतदार यांच्याकडून हक्क, मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतीच्या पुष्ट्यर्थ आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रति व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत, कोणाही व्यक्तीकडून हवक मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही तर, मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवतातीत/ मातमत्तेतीत भाग व हितसंबंध यांच्या हरुतांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही हक्क, मागण्या / हरकती आल्या तर, त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी बी उपविधींची एक प्रत मागणीदारास / हरकतदारांस पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव त्यांच्याकडे सायंकळी ८:३० ते १०:३० वाजेपर्यंत, नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटीशीची मुदत

ठिकाण: मुंबई. दिनांक: ०६/०२/२०२१ एकता एस. आर. ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित यांच्या करिता आणि वतीने सही/-सचिव

संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

PROZONE INTU PROPERTIES LIMITED

Regd. Off: 105/106, Ground Floor, Dream Square, Dalia Industrial Estate, Off New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053 CIN: L45200MH2007PLC174147 | Website: www.prozoneintu.com |Ph: +91-22-68239000

NOTICE NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosur Requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, the 12th February, 2021 interalia, to consider and approve the Unaudited standalone and consolidated financial Results of the Company for the quarter ended

This intimation shall be available on the website of the Company at www.prozoneintu.com and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Prozone Intu Properties Limiter For Prozone Intu Properties Limited

Ajayendra P. Jain CS & Chief Compliance Officer

HARIYANA SHIP BREAKERS LTD

CIN NO. I 61100MH1981PI C024774 **नोंदणीकृत कार्यालय:** १५६, मेकर चेंबर्स ६, २२० जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

ध्वनी:0२२-२२०४३२११**, फॅक्स:**0२२-२२०४३२१५ ई-मेल:secretarial.hariyana@gmail.com वेबसाइट:www.hariyanagroup.com ISO Certified (14001:2004/9001:2008/30000:2009) सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्कोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २९(१) सहवाचिता नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी . संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्ष तसेच त्यावरील ार्यादित पुनर्विलोकन अहवाल विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय-१५६, मेकर चेंबर्स ६, २२० जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१ येथे **शनिवार**, **१३ फेब्रुवारी, २०२१** रोजी सायं.५.३०वा. होणार आहे.

हरियाणा शिप-ब्रेकर्स लिमिटेडकरिता शांतीसरुप रामकुमार रेणीवा

डीआयएन:०००४०३५५

INDUCTO STEELS LTD

CIN NO. L27100MH1988PLC194523 कॉर्पोरेट कार्यालय: १५६, मेकर चेंबर्स ६, २२०, जमनालाल बजाज मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. दुर.:०२२-२२०४३२११, फॅक्स:०२२-२२०४३२१५, वेबसाइट:www.hariyanagroup.com, ई-मेल:secretarial.inducto@gmail.com ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007Certified

महवाचिता नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१** रोजी द.४.३०वा. कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-१५६, मेकर चेंबर्स ६, २२० जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मंबई-४०००२९ येथे कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

इंडक्टो स्टील्स लिमिटेडकरित

रुपाली राजकुमार सोमानी कंपनी सचिव व सक्षम अधिकारी (सदस्यत्व क्र.:ए५९५६१)

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९६१पीएलसी०१२२२७ नोंद.कार्यालय: १७०१/१७०२, १७वा मजला, ए विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. दूर::0२२-४२४६१३००, मेल:compliance@mangalfincorp.com, वेबसाईट:www.mangalfincorp.com

सूचना मेबी (क्रिम्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नसार येथे सचना देण्यात येत आहे की. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्य ामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, १२**

क्रेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरिता मेघराज जैन

व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०५.०२.२०२१ ठिकाण: मुंबई डीआयएन:०१३११०४१

व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएन:एल७४९९९एमएच२०१३पीएलसी२४०९३८ नोंदणीकृत कार्यालयः ३०१, ३रा मजला, राजदीप इमारत, तारा टेम्पल लेन, लॅमिग्टन रोड, मुंबई-४०००७. दूरध्वनी:०२२-४००५४२४५, ई-मेल:mumbai.vcudata@gmail.com वेबसाइटः www.vcupack.in सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१) आणि सहवाचिता नियम ४७(१) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१** रोजी कंपनीच्या संचालव मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या www.vcupack.in वेबसाईटवर तसेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वरं व्हीसीयू डाटा मॅनेजमेंट लिमिटेडकरिता श्रीपाल बाफ

ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय मंचालव दीआग्राम-೧६**४८**९८२३ दिनांक: 0५.0२.२0२१

BANSWARA SYNTEX LIMITED

CIN - L24302RJ1976PLC001684 Read. Office: Industrial Area. Dahod Road. P.B. No. 21. Banswara (Rai.)-327001 **Ph. No.:** 02962-240690, 257679 – 681, **Fax:**02962-240692 Website: www.banswarasyntex.com. Email: secretarial@banswarasyntex.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Saturday, 13th February, 2021 at 12.00 Noon at Registered Office of the Company inter alia to approve the Unaudited Financial Results for the Quarter/nine months ended on 31st December, 2020, if any. This information is available under the "Investor section of the company's website i.e. www.banswarasyntex.com and also websites of BSE Ltd. (http://www.bseindia.com) and National Stock Exchange of India Ltd. (http://www.nseindia.com).

Banswara Syntex Ltd. Place: Banswara

Date: 5th February, 2021

ठिकाणः मुंबई

ठिकाण : मुंबई

H.P. Kharwal Company Secretary

रिशीरूप लिमिटेड

सीआयएन: एल२५२००एमएच१९८४पीएलसी०३४०९३ नोंदणीकृत कार्यालयः डब्ल्यु ७५(ए) व डब्ल्यु ७६(ए), एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, सातपुर, नाशिक-४२२००७. मुख्य कार्यालय: ८४, ॲटलांटा, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

वेबसाईट:www.rishiroop.in, ई-मेल:investor@rishiroop.com दूर.:0२२-४0९५२000 सचना

. फंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी होणाऱ्या सभेत संचालक मंडळादारे घोषितप्रमाणे वित्तीय वर्ष २०२०–२०२१ करिता रु.१०/– प्रत्येकीचे अर्थात ५०%) रु.५.०० प्रती समभाग दराने अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशाकरिता नोंद दिनांक म्हणून १९ फेब्रुवारी, २०२१ निश्चित करण्यात आलेली आहे.

नाभांश, घोषित झाल्यास ज्या भागधारकांची नावे १९ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीचे सदस्य नोंद . पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत नमुद आहेत त्यांना दिले जाईल. तदर माहिती कंपनीच्या www.rishiroop.in/investors वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअस प्रचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेस www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आहेशान्वरे रिशीरूप लिमिटेडकरीता सही/-

रोझ मर्क लिमिटेड

सीआयएन:एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५०७८ नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.जी-२, तळमजला, भाग-ए, मंगल महेश कोहौसो., १४वा रोड, खार (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५२. दर::0२२-२६०००७५०; ई-मेल:rmltd1985@gmail.com

सुचना

येथे सचना देण्यात येत आहे की. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस . ग्युलेश-स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तृतीय तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे . किरिता सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ३३ नुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय-कार्यालय क्र.जी-२, तळमजला, भाग-ए, मंगल महेश

कोहौसो., १४वा रोड, खार (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००५२ येथे शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी द.३.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. यापुढे सेबी (आतील व्यापार रोखणे) अधिनियम २०१५ सहवाचिता कंपनीच्या कोड ऑफ कन्डक्ट नुसार आणि कंपनीच्या अंतर्गत व्यापार नियमन, नियंत्रण आणि अहवाल याबाबत कंपनी समभाग यवहाराची व्यापार खिडकी विहित व्यक्ति यांच्याकरिता निष्कर्ष घोषणेपासून ४८ तास समाप्तीनंतर अर्थात १४ फेब्रवारी, २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येईल.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ नुसार उपरोक्त सूचना कंपनीच्या www.rosemercltd.com आणि स्टॉक एक्सचेंज लिमिटेड अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. रोझ मर्क लिमिटेडकरिता

> सही / किर्ती सावल व्यवस्थापकीय संचालक

अंग्रेलो ए. फर्नांडिस

कंपनी सचिव

किसान मोल्डिंग्ज लिमिटेड **Kisa**N (CIN: L17120MH1989PLC054305)

नोंदणीकृत कार्यालय : टेक्स सेन्टर , के विंग, ३ रा मजला, २६ ए, चांदिवली रोड, साकीविहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०७२ ,दूर. क्र. ०२२ -४२००९१०० /९२००, फॅक्स : ०२२ - २८४७८५०८ ई-मेल:<u>cs.kisan@kisangroup.com</u>, वेबसाईट: <u>www.kisangroup.com</u>

सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या नियम २९ व ४७ अंतर्गत येथे सूचन देण्यात येत आहे की ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही आणि नऊ महिने पर्यंतचे कंपनीः अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे या करिता शुक्रवार, दि. १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

या पुढे सदर सूचना कंपनीच्या वेबसाईटवर <u>www.kisangroup.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज च्या वेबसाईटक www.bseindia.com उपलब्ध आहे. किसान मोल्डिंग्ज लिमिटेड करिता

ठिकाण : मुंबई दिनांक: ०५/०२/२०२१

> मोनाचे नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड सीआयएन: एल६५९२०एमएच१९९३पीएलसी०७५३९३

नोंदणीकृत कार्यालय: ९०१-९०२, ९वा मजला, ॲटलांटा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

दूरध्वनी:0२२-४३२११८००, फॅक्स:९१-२२-२६८५०२५७

संजीव अगरवाल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेडकरिता

MONARCH NETWORTH CAPITAL

ई-मेलः cs@mnclgroup.com वेबसाइट: www.mnclgroup.com सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) सहवाचिता ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील प्रकरणे इतर व्यवसायासह ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता

कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२१ रोजी कंपनीच्य संचालक मंडळाची सभा होणार आहे. सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (प्रोहिबीशन ऑफ इन्साईडर ट्रेडिंग) रेग्युलेशन्स २०१५ आणि कंपनीचे आतील व्यापार रोखणेकरिता संचालन सांकेतांकनुसार सुचितप्रमाणे कंपनीचे सर्व संचालक, संबंधित व्यक्ती, आतील व्यक्ती, प्रवर्तक, कंपनीचे कर्मचारी तसेच

त्यांचे परिवार आणि त्यांचे जवळचे नातेवाईक (पुढे विहित व्यक्ती म्हणून संदर्भ) यांच्याकरिता

व्यापार खिडकी १ जानेवारी, २०२१ पासून बंद ठेवली जाईल आणि ३१ डिसेंबर, २०२०

रोजी तिमाही व नऊमाहीकरिताचे वित्तीय निष्कर्ष घोषणेनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवली

सदर सूचना खालील वेबलिंक्सवर उपलब्ध आहेत: http://www.mnclgroup.com/investor-relation/investor-relation-announcemen http://www.bseindia.com/corporates/ann.html?scrip=511551&dur=A

सही / रुपाली वर्मा ठिकाण : मंबई दिनांक : ०४.०२.२०२१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that My client, was going to Nallasopara Station, and my Client's Original Agreement lost in Auto Rickshaw on Dated 04/02/2021, time approx 11.00 am. Between Mr. Babaria Dewshi Premji & M/s. Anant Ashray, Doo No. Chha4030/1999/VSI2, Agreement Dated-27/08/1999, of Flat No. C-402, 4th Floor, in the Building known as "ANANT ASHRAY". Village. Achole, Nallasopara East, Tal.-Vasai, Dist

So we hereby invite claim or objection that any person having any claim or objection against or into or upon in respect of said Flat howsoever are hereby required to make the same known in writing to our advocate office within 14 days from the date Date: 06/02/2021

e:06/02/2021 Mr. D.S. TIWARI
e:06/02/2021 (Advocate High Court)
Shop No. 19, Akanaksha Tower,
ar Railway Station No.11-

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.apollofinvest.com वेबसाईटवर उपलब्ध

मिखील इन्नानी व्यवस्थापकीय संचालव ठिकाणः मुंबई दिनांकः ०५.०२.२०२१ डीआयएन:०२७१०७४९

इन्टेलिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन:एल२७२००एमएच१९८२पीएलसी०२८७१५ **नोंदणीकृत कार्यालय:** १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला. सेनापती बापट मार्ग. प्रभादेवी, मुंबई-४०००१३. कार्यालयः(०२२)२४३९१९८०, २४३९१९३३, **फॅक्सः**(०२२)२४०३१६९१ ई-मेल:secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट:www.intellivatecapitalventures.in सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरसेंट्स) रेय्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात शुक्रवार, १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सुचना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटक आणि केंपनीच्या www.intellivatecapitalventures.in वेबसाईटवर उंपलब्ध आहे.

इन्टेक्लिव्हेट कॅपिटल व्हेन्चर्स लिमिटेडकरित सही/

दिनांक: ०५.०२.२०२१ (डीआयएन:००७९६३८२)

ARROW GREENTECH LIMITED

Regd. Office: 1/F Laxmi Industrial Estate, New Link Road. Andheri West). Mumhai 400 053

EMAIL: contact@arrowgreentech.com , TEL: 022 4074 9000, L21010MH1992PLC069281, **NOTICE**

Pursuant to Regulation 29 read with 47 (1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday 11th February 2021, at the Registered Office of the Company, inter-alia to consider

and approve Unaudited Financial Results for the quarter ended For Arrow Greentech Limited

Poonam Bansal **Company Secretary** Date: 05.02.2021

रिशीरूप लिमिटेड

Place : Mumbai

31st December 2020.

सीआयएन: एल२५२००एमएच१९८४पीएलसी०३४०९३

ठिकाण: मंबर्ड

नोंदणीकृत कार्यालयः डब्ल्यु ७५(ए) व डब्ल्यु ७६(ए), एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, सातपुर, नाशिक-४२२००७. वेबसाईट: www.rishiroop.in, ई-मेल: investor@rishiroop.com दर.:0२२-४0९५२000, ९१-0२५३-२३५00४२, फॅक्स:९१-२२-२२८७२७९६

३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले					
	तिमाही	तिमाही		नऊमाही	नऊमाही	वर्ष					
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित					
तपशील	38.82.20	30.09.70	39.97.99	३१.१२.२०	३१.१२.१९	३१.०३.२०					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३१२.४१	१४४९.९३	९३३.३३	४४४०.५९	३१३७.८०	४१३१.८१					
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	६८९.१०	२६५.१७	१०८.५५	११७१.२०	१६०.६०	(३३१.४७)					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	५६४.५५	२१६.६४	१०८.४१	९७६.९९	१६१.९६	(२८४.१२)					
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर											
कालावधीकरिता एकत्रित नफा व करानंतर इतर सर्वंकष उत्पन्न)	५६६.६१	२१६.७४	१०६.९५	९९३.८८	१६६.९४	(२८३.६२)					
कालावधीकरिता निव्वळ एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा)	५६६.६१	२१६.७४	१०६.९५	९९३.८८	१६६.९४	(२८३.६२)					
समभाग भांडवल	९७०.१३	९७०.१३	९७०.१३	९७०.१३	९७०.१३	९७०.१३					
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)											
१. मूळ	4.८२	२.२३	१.१२	१०.०७	१.६७	(२.९३)					
२. सौमिकृत	4.८२	२.२३	१.१२	१०.०७	१.६७	(२.९३)					

वरील एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे मंडळाच्या लेखासमितीद्वारे ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत नोंद पटावर घेण्यात आले.

कंपनीने प्लॉट क्र.५८०७ व ५८०८, जीआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, अंकलेश्वर, गुजरात-३९३००२ येथील धारणाधिकार जमीन व इमारतीचे विक्री, करारनामा, हस्तांतरणासाठी करारनामा केलेला आहे. तद्नसार ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने ४ जानेवारी, २०२१ रोजी रक्कम रु.२७६४.८८ लाखांचा

संचालक मंडळाने वित्तिय वर्ष २०२०-२१ करिता रु.१०/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे (अर्थात ५०%) रु.५ प्रती भागांचा अंतरिम लाभांश घोषित केला आहे. ४. ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या स्वतंत्र लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकनकेले आहे यावर त्यांनी अपात्र अहवाल दिलेला आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.rishiroop.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये रिशीरूप लिमिटेडकरीता सही/ आदित्य कपूर

> > व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:००००३०१९

ठिकाणः मुंबई दिनांकः ०५.०२.२०२१





Forbes Asia **BEST BILLION**

GROWTH THROUGH GLOBALIZATION, DIVERSIFICATION & INNOVATION CONSOLIDATED STANDALONE



48% (Y-o-Y) (Quarterly) **EBIDTA**

3.88

2.88



PAT









३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाख, ईपीएस व्यतिरिक्त)

		एकमेव						एकत्रित						
		संपलेली तिमाही		संपलेली न	संपलेली नऊमाही संपलेले		7	संपलेली तिमाही		संपलेली नऊमाही		संपलेले वर्ष		
अ.	तपशिल	३१.१२.२०	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.१२.२०	३१.१२.१९	३१.०३.२०	३१.१२.२०	३०.०९.२०	३१.१२.१९	३१.१२.२०	३१.१२.१९	३१.०३.२०	
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७०८२.८२	६३११.०९	५७२६.३३	१७११६.२९	१६७७१.६३	२१९३५.९७	08.\$262	ડેરે.મેંડઇઇ	७४९२.५६	२१२३१.४६	२१४९४.१५	२८०९५.९९	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)													
	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष													
	साधारण बाबपूर्व)	११३९.३३	९१७.७४	६२१.१३	२५९३.१३	१५५२.२९	१८२१.००	१५७७.७४	१२७५.६०	९११.६९	३४५४.७२	२४६२.८६	308८.१८	
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)													
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष													
	साधारण बाबनंतर)	११३९.३३	९१७.७४	६२१.१३	२५९३.१३	१५५२.२९	१८२१.००	१५७७.७४	१२७५.६०	९११.६९	३४५४.७२	२४६२.८६	308८.१८	
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)													
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष													
	साधारण बाबनंतर)	283.09	६५०.८१	४५०.४६	१८९५.३१	११०९.२६	१२७९.१३	१२१७.५०	९४६.२१	६८४.२९	२६१९.९७	१८३६.००	२२८६.२०	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न													
	(कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)(करानंतर)													
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८३७.३४	६४५.०८	४५२.४७	१८७८.०९	१११५.२८	१२५६.१८	११९७.६९	९३२.८४	५९५.३६	२५७६.६०	१७९०.७२	२१७५.८२	
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.२/- प्रति)	५३३.९०	५३३.९०	433.90	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	५३३.९०	
b	इतर समभाग						१२४९९.७१						१५२४७.२५	
۷	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.२/ – प्रत्येकी)													
	(वार्षिकीकाण नाही)								1					

२. सौमिकृत 2.50 8.23 33.8 8.43 3.47 8.83 6.36 १) वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. उपरोक्त निष्कर्षाचे कंपनीच्य

6.20

वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आहे. २) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.acrysilcorporateinfo.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

३) वरील अहवाल हे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ आणि इतर लागू मर्यादेत मान्यताप्राप्त लेखा योजनेनुसार विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले

Acrysil Limited

8.23

33.8

8.43

मंडळाच्या आदेशान्वये ॲक्रिसील लिमिटेडकरित चिराग ए. पारेख अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण: भावनगर दिनांक: ०५.०२.२०२१ डीआयएन:०२००३८७८

नॉवणीकृत कार्यालय: बी-३०७, सिटी पॉईंट, जे.बी. नगर, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. **दुर.**:०२२-४०१५७८१७/ १८/१९, **ई-मेल**:cs.al@acrysii.com, **बेबसाईट**:www.acrysii.com, www.acrysilcorporateinfo.com, सीआयएनः एल२६९१४एमएच१९८७पीएलसी०४२२८३

9.00

€,९३

7.80

3.42